	<b>कॉर्पोरेट कार्यालय :</b> आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय एफएफसी टॉवर, अंधेरी-कुर्ली रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९, भारत.
<b>शाखा कार्यालय :</b> १ला मजला, कार्यालय फ्री.पी.ओ.१९४, हामोनी प्लाझा, एसबीआय समोर, बोईसर, जिह्ला-पालघर-४०१५०९ (नियम ८ (६) साठी परतूक पहा)	
<b>स्वाधार मत्तच्या विक्रीकरिता सूचना</b>	
सिस्कुव्हीटएयूएसअंड अँड निवृत्तन्यून ऑफ फायनान्सिअल अँडर्येअर अँड एम्प्लोयेअर ऑफ सिस्कुव्हीट इंटरेअर अँडर, २००२ सहजावता सिस्कुव्हीट इंटरेअर (विशेषतः) क्लन्स, अँडर नैयम ८(६) चे परतुकरावता स्वाधार मत्तच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना (विशेषतः) सवसांनान जता अणिव शिषेतः कर्जदार अणिव स्वाधार कर्ता सूचना याद्वारे देणेत येते की खालील वर्णिलेले स्वाधार मिळकत ताण धनकंकडे गृहाण/प्रभात आहे, निचा प्रत्यक्ष कर्जता आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लि. च्या प्राधिकृत अधिकार्यानी घेतला आहे, ती "जे आहे जेथे आहे", "जे आहे जेथे आहे" अणिव "जे काही आहे तेथे आहे" तत्वेन विक्रीकरण येणार आहे.	

ऑनलाईन लिलाव हा लिलाव एजन्सी ग्लोब टेक्नी वेबसाईट (युआरएल लिंक-<https://BestAuctionDeal.com>) वर करण्यात येईल. महाणादार/नोटीसी यांना जानेवारी २४, २०२४ रोजी सायं. ०५.०० पूर्वी पर्यंत पुढील व्याजासह एकूण थकबाकी भरण्याची अंतिम संधी देण्यात येत आहे, अन्यथा तारण मत्ता वरील वेळापत्रकाप्रमाणे विकण्यात येईल.

समोर बाळींदरींनी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, शेता पाला, कार्यालया क्र.पीओ२/१४७, हार्मोनी प्लाझा, एसबीआय समोर, बाँईसर, जिल्हा-पालघर-४०१५०१ येथे इशारा आनामत रकमेचा (इशर) आर्डीसीएस डिमांड ड्राफ्ट (डीडी) (कॅप्टम एच.मोदी उद्दिष्टित) जानेवारी १४, २०२४ किंवा पेट. ०४.०० पूर्वी सादर कराव्या अथवा; सोमवार बाळींदरींनी नोंदणी प्रभावची स्थापनावित पत्र आणि नोटीस, अटी आणि शर्तीचे प्रत्येक जानेवारी २४, २०२४ किंवा पेट. ५.०० पूर्वी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, शेता पाला, कार्यालया क्र.पीओ२/१४७, हार्मोनी प्लाझा, एसबीआय समोर, बाँईसर, जिल्हा-पालघर-४०१५०१ येथे सादर करावी. इशारा आनामत रकमेचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) बाईईसर येथे देव आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड-लिलाव यांना किंवा नोंदनाईडी/शेड्युलड कॅमेरीसी असाव्या अथवा अवयव असा. निष्काश, लिलावाच्या अटी आणि शर्ती किंवा निविदा सादर करण्याच्या संदर्भातील पुढील कुठल्याही नमुनेकडीलही स्पष्टीकरणातील क्रमांक ११९०४०३०० वर आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड यांना किंवा आमचे सेल्स आणि मार्केटिंग पार्टनर नेवससून सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांना संस्कृत करावा.

प्राधिकृत अधिकार्यांनी कोणतेही कारण न देता कोणातीही किंवा सर्व बोली फेटाळण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत  
विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी, कृपया <https://www.icicihf.com/> यावर भेट द्या.

दिनांक : डिसेंबर २१, २०२३  
ठिकाण : बोर्डसर

[illegible]

जोहोर सूचना				
सर्व संविधानवादी या जोहोर युवक ह्रास असे काळवियणार सहिल, मैजे देहिरम, ता. वीरगिरी व जिन्ना मुंबई हमगम येथील (पालोले) बगवित जमिन मिळकती. ॥				
क्र.	सर्व्हे कर	हिसाब क्र.	क्षेत्र चौ.मी	
१.	१५	४	१२९	
२.	१५	४	१२९	
३.	३	४	१२९	
४.	७	१८	३०७	
५.	७	२५	६४३	
६.	७	२६	२४१	
७.	८	२	४०५	
८.	८	३	३७९	

दर मिळकतीची यांची सुधार पाठेल मिळकती हे मुंबू माळी  
मिळी. यांच्या मुसुमपाठेल पाठेल मिळकती ह्या त्यांचा  
मिळीत गणपत मुसुम पाठेल (मिळी) यांनातर मिळकती  
गणपत पाठेल (मिळी) व यांनातर दयानंद बाळकृष्ण  
मिळीत (मिळी) यांना वारपात पाठेल झाव्या. माव्या  
अशिल पाठेल ललित दयानंद पाठेल व कु. मांशी  
पाठेल पाठेल ह्या मयत यांची दयानंद बाळकृष्ण  
माव्या अमुकमे पाठेल व मुत्तली अशिल व ह्या वारपात यांची  
कु. पाठेल यांच्या पाठेल मिळकती इतर वारपातमयत  
पाठेल आहेत. पंतु मयत मिळकती यांचा मत दार पाठेल  
मयत मयसुत दयानंद माव्या अशिलीयां मयत दारज  
पाठेली नांमयत व त्यामिळीत माव्या अशिलीनी तलाठी  
आशिल हदिरम व हदिरमदार वीरगिरी यां असे केलेला  
अशिल व त्यामिळीत आढवयय सर्व कावेरीयां कारवायां  
आशिल आशिल करणार आहेत. मयत मिळकती ह्या  
अशिलपाठेली अमुन आजमिनीयांमयत मयत  
कारणामयस्ये वायप आशिले नां. तोदेविजल वीरगिरी  
मिळकती ह्या दार व माव्या पविज अमुन कोणापाठेली  
अशिलीत यां मयसुत इतर कोणापाठेली वारपासकुल  
करणाय माव्या अशिलवार मयत व्यवहार कायमोय  
अशिलकरा राहणार नांम तसेच मयत गैरव्यवहारपाठेली  
मयत अशिल यांचोय सर्व कावेरीयां कारवायां करतील यांची  
संविधानीनां नोंद घ्यावी.

**जाहीर नोटिस**

सर्व संबंधित व्यक्ती, अधिकृत रहिवासी, पर्यावरण विषयक मंडळ, एन.जी.ओ. असे।


इतर यांना या जाहीर सूचनांवर आपण कळविण्याचे योग्य होई, राज्य पर्यावरण आयात मुद्रांकन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांनी खालील वसाहत बांकाकामासाठी Composites Environmental & CRZ Clearance पर्यावरण अनुमती प्रदान केली आहे।

मेसर्स कॅंसाइने कन्स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या 'रुस्तम गिरी अरबागिना', मौजे/ मांजिरेड, ता.जि. उरण, सर्व्हे क्र. ११/१/१, ११/१/१ र सह रेल येथील या व्यवसायिक वा निवासी गृहस्थ वसुलाच्या प्रस्तावित विस्तारकारी कार्य CRZ Identification No. EC23B039MH199890 परे क्र. SI.AMH/INFRA2/438523/2023 दि. १५.११.२०२३.

सुदूर पाच्याची प्रती महाराष्ट्र शासन, पर्यावरण विभागी, भंजराय व महाराष्ट्र राज्य पुरवण निर्यात मंडळकडे उपस्थित आहे।




त्याप्रमाणे <https://parivesh.nic.in/> या न व पर्यावरण मंत्रालयाच्या वेबसाईटवर पाहू शकता.

संबंधात - मेसर्स कॅंपकोने कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट - ७०१, नटाराज, एम.जी. रोड जंक्शन, पश्चिम दुवगाती महामार्ग, अंधेरी (पू.), महाराष्ट्र - ४००००६, महाराष्ट्र.



# Union Bank of India

A GOVT OF INDIA UNDERTAKING

**अंतरिम वित्तीय प्रतिवेदन माघा**  
**२१, मीणा पंचमे, मंडोईना मजला, दलाल स्ट्रीट,**  
**फोर्ट, मुंबई ४०० ००१**  
**वेबसाईट: <http://www.unionbankofindia.co.in>**  
**ई-मेल: [info@553333@unionbankofindia.bank](mailto:info@553333@unionbankofindia.bank)**

**कच्चा सूचना परतिगठ IV निमन -८१) (स्थायर मिल्ककारिता कर)**

ज्याअशी निमनसूचकारिता, पुर्विय मंत्र अर्थ इंडिया, मजला १२, मीणा पंचमे, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१ ये पराधिकृत अधिकारी या नामने सिमिष्टीयतासंगठ अंतर्कचमयनसंगठ आपनसन्निधित अंतरेड अंतर्क एकमोसिस्टि अंतर्क सिमिष्टीयता इन्टिग्रेट, २००३ अन्वये आणि कलम १३ (२) सबावता सिमिष्टीयता इन्टिग्रेट (एकमोसिस्टि) रूपस, २००३ च्या निमन ३ अन्वये चार अधिकारिणार वारपर कलम ३१.०८.२०१३ येअजी एक मामणी सूचना आशी कलम कंडीतर आणि इमीडीर अशी. जवहार अशी. कलम ३१, काचर ये. साहू वगार सर सुवनेत नरत (कास र. २३.२,६२.५४/-) (रुपये वीस लक्ष अठ्ठाविस हजार सहारो पंचविस आणि पैसे चोवीसहजार पाचशे, अंतर्क वयस र. ३.३५,०८.२२) (रुपये तीन लाख सहाशे चारशे अठ्ठाविस आणि पैसे वीसवीस मास) ३०.०८.२०१३ पर्यंत उज्ज्विता या कम्पेनी परतले सलत सुवती प्राप्तीया तारोपमणी ३० दिवसान कलमसा सापिणतो होवे.

सर कम्पेनी परतले च्या कलम कंडीतर व इमीडार अन्वये अठ्ठाविस, मादुरो कंडीतर आणि सरसंवासन अन्वये सूचना देवतात येअजी, निमनसूचकारिता वगारी खाली वगारी कलेल्या सिमिष्टीयता कच्चा कच्चा वगार अंतर्क कलम ३१ (४) सबावता सिमिष्टीयता इन्टिग्रेट (एकमोसिस्टि) रूपस, २००२ च्या निमन ८ अन्वये चार अधिकारिणार वारपर कलम ३१.१३ डिसेंबर, २०१३ रोमीतर घेवता.

निधेयत: कंडीतर व इमीडार आणि सरसंवासन अन्वये इवतार इवतार येतो की, उम सिमिष्टीयता व्यवहार कल नये व कलम कंडीतराणी कलेल्या कोनातही जवहार हा पुर्विय नरत उम इन्डिया (पब्लिक लिमिटेड) च्या कल र. २३.२,६२.५४/-) (रुपये तेवीस लाख अठ्ठाविस हजार सहारो पंचविस आणि पैसे चोवीसहजार पाचशे आणि पुर्विल व्यवचारा भाराअशी राहिल.

तज्जाना मोल्हा भरमणीतलो उपलब्ध येअजी अठ्ठाविस इवतार च्या कलम ३१ ये उम-कल (०८) च्या तसुदीदी कंडीतराणी कलम वेगुन पेटेवता तल आठवे.

**स्थायर मिल्ककारिता वगारन**

फ्लॅट क्र. ३०८, २रा मजला, मीरा शीर अपार्टमेंट सोसायटिस, ग्रीनल नगर, एमपीएल रोड, डीसीसी बिल्डिंग नरत, मीरा रोड, पुर्वे, ठाणे ४०१०१० (महाण देवतासंगठ कोठी) वगार, आरमेटिड इन्टिग्रेट पब्लिककामाअन्तर अल्लेवत्या मिल्ककारिणे ये तसं वगार आणि विभागाभासा वेवसाय, सोमावडत; उमरकडे:- तामना मालुसुरे रोड, दक्षिणेकडे:- रमणी पार्क, पुर्वेकडे:- कृष्णल हाऊस, परियेकडे:- एमपीएल रोड

दिनांक: १९.१२.२०१३

स्थान: मीरा रोड, ठाणे

**सही/**

प्राधिकृत अधिकारी

युनिफन बंक ऑफ इंडिया

**जाहीर नोदीस**

यादारे सूचना देणाय येत की, गाव गोडे - वालीच, गोवीनी नाका ता. वरसई, जि. पाचघर येथील प्लॉट क्र. ८, चवक रंग. १२, हिसाक क्र. १६, १७ ते १८, १९, २०, २१, २२, २३, २४, २५, २६, २७, २८, २९, ३०, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७, ३८, ३९, ४०, ४१, ४२, ४३, ४४, ४५, ४६, ४७, ४८, ४९, ५०, ५१, ५२, ५३, ५४, ५५, ५६, ५७, ५८, ५९, ६०, ६१, ६२, ६३, ६४, ६५, ६६, ६७, ६८, ६९, ७०, ७१, ७२, ७३, ७४, ७५, ७६, ७७, ७८, ७९, ८०, ८१, ८२, ८३, ८४, ८५, ८६, ८७, ८८, ८९, ९०, ९१, ९२, ९३, ९४, ९५, ९६, ९७, ९८, ९९, १००, १०१, १०२, १०३, १०४, १०५, १०६, १०७, १०८, १०९, ११०, १११, ११२, ११३, ११४, ११५, ११६, ११७, ११८, ११९, १२०, १२१, १२२, १२३, १२४, १२५, १२६, १२७, १२८, १२९, १३०, १३१, १३२, १३३, १३४, १३५, १३६, १३७, १३८, १३९, १४०, १४१, १४२, १४३, १४४, १४५, १४६, १४७, १४८, १४९, १५०, १५१, १५२, १५३, १५४, १५५, १५६, १५७, १५८, १५९, १६०, १६१, १६२, १६३, १६४, १६५, १६६, १६७, १६८, १६९, १७०, १७१, १७२, १७३, १७४, १७५, १७६, १७७, १७८, १७९, १८०, १८१, १८२, १८३, १८४, १८५, १८६, १८७, १८८, १८९, १९०, १९१, १९२, १९३, १९४, १९५, १९६, १९७, १९८, १९९, २००, २०१, २०२, २०३, २०४, २०५, २०६, २०७, २०८, २०९, २१०, २११, २१२, २१३, २१४, २१५, २१६, २१७, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२३, २२४, २२५, २२६, २२७, २२८, २२९, २३०, २३१, २३२, २३३, २३४, २३५, २३६, २३७, २३८, २३९, २४०, २४१, २४२, २४३, २४४, २४५, २४६, २४७, २४८, २४९, २५०, २५१, २५२, २५३, २५४, २५५, २५६, २५७, २५८, २५९, २६०, २६१, २६२, २६३, २६४, २६५, २६६, २६७, २६८, २६९, २७०, २७१, २७२, २७३, २७४, २७५, २७६, २७७, २७८, २७९, २८०, २८१, २८२, २८३, २८४, २८५, २८६, २८७, २८८, २८९, २९०, २९१, २९२, २९३, २९४, २९५, २९६, २९७, २९८, २९९, ३००, ३०१, ३०२, ३०३, ३०४, ३०५, ३०६, ३०७, ३०८, ३०९, ३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४, ३१५, ३१६, ३१७, ३१८, ३१९, ३२०, ३२१, ३२२, ३२३, ३२४, ३२५, ३२६, ३२७, ३२८, ३२९, ३३०, ३३१, ३३२, ३३३, ३३४, ३३५, ३३६, ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३४१, ३४२, ३४३, ३४४, ३४५, ३४६, ३४७, ३४८, ३४९, ३५०, ३५१, ३५२, ३५३, ३५४, ३५५, ३५६, ३५७, ३५८, ३५९, ३६०, ३६१, ३६२, ३६३, ३६४, ३६५, ३६६, ३६७, ३६८, ३६९, ३७०, ३७१, ३७२, ३७३, ३७४, ३७५, ३७६, ३७७, ३७८, ३७९, ३८०, ३८१, ३८२, ३८३, ३८४, ३८५, ३८६, ३८७, ३८८, ३८९, ३९०, ३९१, ३९२, ३९३, ३९४, ३९५, ३९६, ३९७, ३९८, ३९९, ४००, ४०१, ४०२, ४०३, ४०४, ४०५, ४०६, ४०७, ४०८, ४०९, ४१०, ४११, ४१२, ४१३, ४१४, ४१५, ४१६, ४१७, ४१८, ४१९, ४२०, ४२१, ४२२, ४२३, ४२४, ४२५, ४२६, ४२७, ४२८, ४२९, ४३०, ४३१, ४३२, ४३३, ४३४, ४३५, ४३६, ४३७, ४३८, ४३९, ४४०, ४४१, ४४२, ४४३, ४४४, ४४५, ४४६, ४४७, ४४८, ४४९, ४५०, ४५१, ४५२, ४५३, ४५४, ४५५, ४५६, ४५७, ४५८, ४५९, ४६०, ४६१, ४६२, ४६३, ४६४, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७०, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ४७५, ४७६, ४७७, ४७८, ४७९, ४८०, ४८१, ४८२, ४८३, ४८४, ४८५, ४८६, ४८७, ४८८, ४८९, ४९०, ४९१, ४९२, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९७, ४९८, ४९९, ५००, ५०१, ५०२, ५०३, ५०४, ५०५, ५०६, ५०७, ५०८, ५०९, ५१०, ५११, ५१२, ५१३, ५१४, ५१५, ५१६, ५१७, ५१८, ५१९, ५२०, ५२१, ५२२, ५२३, ५२४, ५२५, ५२६, ५२७, ५२८, ५२९, ५३०, ५३१, ५३२, ५३३, ५३४, ५३५, ५३६,

**HDFC**  
**MUTUAL FUND**  
*BHAROSA APNO KA*

**HDFC Asset Management Company Limited**  
CIN: L65991MH1999PLC123027

**Registered Office:** HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676  
e-mail: [hello@hdfcfund.com](mailto:hello@hdfcfund.com) • Visit us at: [www.hdfcfund.com](http://www.hdfcfund.com)

**NOTICE** is hereby given that HDFC Trustee Company Limited, Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund") has approved the following Distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options in the below-mentioned Scheme(s) / Plan(s) / Option(s) of the Fund and fixed **Tuesday, December 26, 2023** (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same as given below:

Name of the Scheme(s) / Plan(s) / Option(s)	Net Asset Value ("NAV") as on December 19, 2023 (₹ per unit)	Amount of Distribution (₹ per unit)
HDFC Hybrid Equity Fund - Regular Plan - IDCW Option~ (Payout and Reinvestment)	15.802	0.2500*
HDFC Hybrid Equity Fund - Direct Plan - IDCW Option~ (Payout and Reinvestment)	17.724	
HDFC Equity Savings Fund - Regular Plan - IDCW Option (Payout and Reinvestment)	12.634	0.2200*
HDFC Equity Savings Fund - Direct Plan - IDCW Option (Payout and Reinvestment)	14.589	
HDFC Balanced Advantage Fund - Regular Plan - IDCW Option (Payout and Reinvestment)	36.245	0.2500*
HDFC Balanced Advantage Fund - Direct Plan - IDCW Option (Payout and Reinvestment)	41.236	
HDFC Income Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option (Payout and Reinvestment)	11.0788	0.0500#
HDFC Income Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option (Payout and Reinvestment)	12.4162	0.0500#
HDFC Dynamic Debt Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option (Payout and Reinvestment)	12.1866	0.0500#
HDFC Dynamic Debt Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option (Payout and Reinvestment)	13.5350	0.0500#
HDFC Gilt Fund - Regular Plan - IDCW Option (Payout and Reinvestment)	11.8613	0.1000#
HDFC Gilt Fund - Direct Plan - IDCW Option (Payout and Reinvestment)	12.6009	0.1000#
HDFC Hybrid Debt Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option (Payout and Reinvestment)	15.0968	0.3200#
HDFC Hybrid Debt Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option (Payout and Reinvestment)	16.4424	0.3200#
HDFC Corporate Bond Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option (Payout and Reinvestment)	10.4148	0.1457#
HDFC Corporate Bond Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option (Payout and Reinvestment)	10.2549	0.1499#
HDFC Credit Risk Debt Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option (Payout and Reinvestment)	10.3198	0.1468#
HDFC Credit Risk Debt Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option (Payout and Reinvestment)	10.6502	0.1676#
HDFC Long Duration Debt Fund - Regular Plan - IDCW Option~ (Payout and Reinvestment)	10.2970	0.1569#
HDFC Long Duration Debt Fund - Direct Plan - IDCW Option~ (Payout and Reinvestment)	10.3225	0.1768#
HDFC Short Term Debt Fund - Regular Plan - Normal IDCW Option (Payout and Reinvestment)	18.0694	1.3000#
HDFC Short Term Debt Fund - Direct Plan - Normal IDCW Option (Payout and Reinvestment)	18.4881	1.3000#

Face Value per unit of all the above Scheme(s) / Plan(s) / Option(s) is ₹ 10/-.

~ IDCW option - Quarterly Frequency

# Amount of distribution per unit will be the lower of the rate mentioned above or the available distributable surplus (rounded down to a multiple of five at the fourth decimal) as on the Record Date.

\*Amount of distribution per unit will be the lower of the rate mentioned above or the available distributable surplus (rounded down to a multiple of five at the third decimal) as on the Record Date.

Pursuant to the Distribution, the NAV of the IDCW Option(s) of the above Scheme(s) would fall to the extent of such distribution and statutory levy, if any.

Amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) on the Record Date (including investors whose valid purchase / switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Scheme(s), on the Record date).

With regard to Unit holders who have opted for Reinvestment facility under the IDCW Option(s), the amount due (net of applicable TDS) will be reinvested, by allotting Units at the ex-Distribution NAV per Unit (adjusted for applicable stamp duty).

Unit holders are advised to note that for redemptions and IDCW declared with effect from January 13, 2023, as per amended SEBI regulations, payout will be done only through electronic mode(s), even where a Unit holder has opted to receive physical instruments. Thus, payment of such amounts shall be made through physical instruments only in exceptional circumstances for reasons to be recorded by the AMC. Accordingly, unit holders who have opted for / have earlier received physical instruments are requested to update their bank account details by / sending us a copy of a cancelled cheque of first / sole holder's bank account.

All updations of PAN, KYC, email address, mobile number, nominee details, etc. should immediately be forwarded to the Investor Services Centers of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form). Unit holders are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or IDCW payments.

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.


For **HDFC Asset Management Company Limited**  
(Investment Manager to HDFC Mutual Fund)

Place : Mumbai Sd/-  
Date : 20.08.2020 Authorised Signatory

Date : December 20, 2023

**MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.**

\_\_\_\_\_

 <b>शाखा कार्यालय:</b> आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आकट्टी सँटर, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ, आकट्टी स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३		<b>जाहीर सूचना – तारण मत्चेच्या विक्रीसाठी निविदा ई-लिलाव</b> <b>[ नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा ]</b> <b>स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना</b>		<b>सिक्युरिटीयेशन अँड रिस्कन्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एप्रेसमेंट ऑफ सिक्युरिटी इन्स्ट्रुमेंट कायदा २००२ सध नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमतेचा ई-लिलाव विक्री सूचना.</b>		
सर्वसाधारण लोक आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमता जी सिक्युरिटीयेशन अँड रिस्कन्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एप्रेसमेंट ऑफ सिक्युरिटी इन्स्ट्रुमेंट कायदा २००२ सध नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमतेचा ई-लिलाव विक्री करिता असून, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती "जसे आहे तिथे आहे", "जे आहे ते आहे" आणि "तेथे जे असेल ते" या आधार होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.						
अ. क्र.	कर्जदाराचे/सह-कर्जदाराचे/हमीरदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक	काही अस्थव्यास ज्ञात बोजासह तारण मत्चेचा तपशील	थकबाकी रक्कम	आरक्षित मूल्य (₹) इस्करा अनामत ठेव	मालमतेच्या परीक्षणी तारीख आणि वेळ	लिलाव तारीख आणि वेळ
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
1.	श्री दिनेश आद्यप्रसाद सिंग (कर्जदाराचे), श्रीमती कुसुम दिनेश सिंग (सह-कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBMUM00005188355	प्लॉट नंबर ४, पहिला मजला राधादेवी को. अप. हाऊसिंग सो. लि. टि.टा.वा.ला रेल्वे स्टेशन मंडळा जवळ, सर्व्हे नंबर २४९/२ सी, गाव-मांडा, टि.टा.वा.ला पर्व. ता. कांझगा, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र, ठाणे-४२१६०५ मोजमापित क्षेत्र ३.५५ चौरस फूट बि.एट अप (जे समावेशी बाळकनी, बी काबाबो, जी काबाबो आहे).	₹ १४,६१,०८२/- (दि. हि.सेंबर १५, २०२३ पर्यंत)	₹ ४,४७९,०००/- (दि. हि.सेंबर ११, २०२३ पर्यंत)	जानेवारी १६, २०२४ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	फेब्रुवारी ०२, २०२४ सकाळी ११:०० पासून
2.	श्री रोहन रोकडोडा मोरता (कर्जदाराचे), श्रीमती प्रतिभा अनिल मदन (सह-कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBMUM000005144236	प्लॉट क्रमांक ४०५, चौथा मजला, इमारत क्रमांक ४, "ज्वेल हाउस" म्हणून ओळखला जाणारा प्लॉट क्रमांक ०२, या मंजूर लेआउटनुसार गट क्रमांक २५/१ए, २५/१बी, २५/२, २५/३, ६७/३(सी)ए, ६७/४, गाव सोनिवली, तालुका-अंबरनाथ, जिल्हा-ठाणे, बंदलपूर (ग) ठाणे-४२१५०३. मोजमापित क्षेत्र २९.८ चौरस मीटर चढई क्षेत्र	₹ १८,९४,५६२/- (दि. हि.सेंबर १५, २०२३ पर्यंत)	₹ २१,३७,०००/- (दि. हि.सेंबर २२, २०२३ पर्यंत)	जानेवारी १६, २०२४ सकाळी ११:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	फेब्रुवारी ०२, २०२४ सकाळी ११:०० पासून
3.	श्री नामदेव दशरथ मंडले (कर्जदाराचे), श्रीमती प्रमोद कर्ज खाते क्रमांक- LBMUM000005548622/ LBMUM00000557612	प्लॉट क्रमांक २०१ दुसरा मजला, ई विंग, व्होला सीएचएसएल कारा रिओ लोला प्लॉटा, गाव निलंग आणि घेसर, डोंडिवली पूर्व तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र, ठाणे-४२१२०४. मोजमापित क्षेत्र ४३४ चौ.फूट (एक घाचकी खुल्या पाकिंगच्या जागेसह) ४१३७ बि.एटनर वे.एट पाकिंग	LBMUM000005548622 ₹ ३३,३२,०००/- LBMUM00000557612 ₹ १८,९४,५६२/- (दि. हि.सेंबर १५, २०२३ पर्यंत)	₹ ३३,८२,०००/- (दि. हि.सेंबर २२, २०२३ पर्यंत)	जानेवारी १६, २०२४ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	फेब्रुवारी ०२, २०२४ सकाळी ११:०० पासून
4.	श्रीमती यमिला एल पल (कर्जदाराचे), श्री अर्जुन घर्ता मार (सह-कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBLKY00004985146	प्लॉट नंबर १०४, ११वा मजला, "किशोरिणी ग्रीन", सर्व्हे नं. १, हिस्सा नं. ४/२, हिस्सा नं. ४/३, हिस्सा क्र. १३, हिस्सा क्र. १४, हिस्सा नं. १५, गाव जावेली, बंदलपूर पूर्व, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे-४२१५०३ मोजमापित क्षेत्र ३६३.५५ चौरस मीटर, बाळकनी क्षेत्र २७.४६ चौरस मीटर कापट क्षेत्र	₹ २१,८६,१९५/- (दि. हि.सेंबर १५, २०२३ पर्यंत)	₹ २०,३७,०००/- (दि. हि.सेंबर २२, २०२३ पर्यंत)	जानेवारी १७, २०२४ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	फेब्रुवारी ०२, २०२४ सकाळी ११:०० पासून
5.	श्रीमती निर्मला दातात्रय धमगर (कर्जदाराचे), श्री रवि नंदलाल तिजवारी (सह-कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBMUM000004867970	प्लॉट क्रमांक ५०९, पाचवा मजला, ए विंग, आत्मीय हाउस, गट क्रमांक ७६, हिस्सा क्रमांक १ आणि २, गट क्रमांक ७६, ज्वेल अरिस्ता समोर, बंदलपूर पश्चिम, गाव सोनिवली, ता. अंबरनाथ, जिल्हा ठाणे-४२१५०३ मोजमापित क्षेत्र २५.२७० चौरस मीटर, सीबी क्षेत्रफळ ०.७४२ चौरस मीटर, बाळकनी क्षेत्र ७.०५० चौरस मीटर कापट क्षेत्र	₹ २०,८१,७७२/- (दि. हि.सेंबर १५, २०२३ पर्यंत)	₹ २०,२४,०००/- (दि. हि.सेंबर २२, २०२३ पर्यंत)	जानेवारी १७, २०२४ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	फेब्रुवारी ०२, २०२४ सकाळी ११:०० पासून
6.	श्री. मनोज जॉन (कर्जदाराचे), श्रीमती सुनीता जॉन (सह-कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBMUM00000775193	प्लॉट क्र. २०४, दुसरा मजला, डी विंग, साई कृपा सीएचएस, प्लॉट क्र. १००, सेक्टर नं. २७, नेरळ, महाराष्ट्र, नवी मुंबई-४००३१९, मोजमापित क्षेत्र ३६३ चौरस फूट कापट क्षेत्र	₹ ३,६७,५६६/- (दि. हि.सेंबर १५, २०२३ पर्यंत)	₹ ४६,३८,०००/- (दि. हि.सेंबर २२, २०२३ पर्यंत)	जानेवारी १८, २०२४ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	फेब्रुवारी ०२, २०२४ सकाळी ११:०० पासून
7.	श्री देवांग परशुराम मोरे (कर्जदाराचे), श्री परशुराम चमरंद मोरे (सह-कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBLKY00005250822	प्लॉट क्र. ७०६, ७वा मजला, हेरंब पार्क फेज-II, विंग एफ, बंदलपूर एमएससीए जवळ, अंबरनाथ, महाराष्ट्र, ठाणे-४२१५०३. मोजमापित क्षेत्र २७.४७ चौ. मीटर (कापट एरिया).	₹ २६,३३,३८१/- (दि. हि.सेंबर १५, २०२३ पर्यंत)	₹ २२,४२,०००/- (दि. हि.सेंबर २२, २०२३ पर्यंत)	जानेवारी १९, २०२४ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	फेब्रुवारी ०२, २०२४ सकाळी ११:०० पासून

अर्नालाईन, लिलाब युआरएल लिंक- (<https://disposalhub.com>) मे. नेसप्रेम सोल्यूशंस प्रायव्हेट लिमिटेड या ई-लिलाब (जनसत्ताचा वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी याना दि. **फेब्रुवारी ०१, २०२४** रोजी संध्याकाळी **५.००** वाजणेपूर्वी एकूण धक्क्या आणि पुढील व्याजासह वक्री परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमतावरील परिशिष्टाप्रमाणे वक्री करण्यात येईल.

समर्थता बोलोदारांनी बघायला रक्कम (इंग्रजी) आरसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टक्को पार्क, सीईओ टॉक क्राफ्ट २२ समोर, नराल पम्पाआडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००१३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा). दि. फेब्रुवारी ०१, २०२४ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी कधीही प्रस्ताव फक्त वर नमूद वेसाईटवर दिवा. **फेब्रुवारी ०१, २०२४ रोजी संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी इंग्रजीच्या बँके भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचवला - डीडीची सील केलेल्या ईमेलवर सादर फक्त कर आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर समर्थता बोलोदारांना वेबसाईटवर्यापट त्यांची प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजांना **पर आरसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टक्को पार्क, सीईओ टॉक क्राफ्ट २२ समोर, नराल पम्पाआडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००१३** यांचे दि. फेब्रुवारी ०१, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करावी. बघायला रक्कम प्रयोगित/वागित बँकेकडील डीडी/पीओ "आरसीआयसीआय बँक लिमिटेड" यांच्या नोंद मुंबई येथे देत सादर करावा.

पाहणीसंबंधित, ई-लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक लिमिटेडला ८८७९७७०३०६/८४५४०८९३५३/७३०४९१५५९४/९००४३१२४१६ वर संपर्क करा.


कृपया नॉंद ध्यावी की मार्केटिंग एजन्सी १. मे. नेससब्रेन सोल्यूशन्स प्रायक्टे लिमिटेड, २. ऑजीओ अँसेट मॅनेजमेंट प्रायक्टे लिमिटेड, ३. मॅटेक्स नेट प्रायक्टे लिमिटेड, यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे.

कोणतेही कारण न देता कोणतेही किंवा संवे बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकार्याकडे राखीव आहे.

दिनांक : डिसेंबर २१, २०२३

ठिकाण : मुंबई




**IndusInd Bank**

IndusInd Bank Ltd. 11<sup>th</sup> Floor, Tower 1, One Indiabulls Centre, 841, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai 400013 Direct : 71432230, Board : 71431999

**APPENDIX-IV-A [See proviso to rule 8 (6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES**  
Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Symbolic possession of which has been taken by the Authorised Officer of IndusInd Bank Limited Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 06-Jan-2024, for recovery of Rs. 79,58,852.67 (Rupees Seventy Nine Lacs Fifty Eight Thousand Eight Hundred Fifty Two and Eighty Seven Paise) as on 30-November-2023, due to IndusInd Bank Limited, the Secured Creditor from **M/s Laxmi Diagnostic its (partners: Mr. Mr. Avinash Khapare and Mr. Mubin Shaikh) (Borrower) and** Guarantors and Mortgagors, Mrs. Tulshi Khapare, Mr. Avinash Khapare and Mr. Mubin Shaikh. The reserve price and the earnest money deposit is as mentioned below. Inspection of the property will be available as per details mentioned below.  
**Description of Immovable Property**

Lot No	Description of secured assets	Known Encumbrances	Reserve Price (Lacs)	EMD (Lacs)	Time of Inspection
1	Shop No.7 & 8 Ground Floor,Wing-A, Vardhaman Enclave CHSL, Plot No. 3D, Sector 20, Airoli, Navi Mumbai, Dist. Thane	NIL	Rs. 60.00 Lakhs	Rs. 6.00 Lakhs	28-Dec-2023 (10:30 AM till 11:30 AM)
2	Shop No.11 Ground Floor,Wing-A, Vardhaman Enclave CHSL, Plot No. 3D, Sector 20, Airoli, Navi Mumbai, Dist. Thane	NIL	Rs.35.00 Lakhs	Rs. 3.50 Lakhs	28-Dec-2023 (10:30 AM till 11:30 AM)

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Secured Creditor's website i.e. [www.indusind.com](http://www.indusind.com) or website of service provider i.e. [www.bankeuctions.com](http://www.bankeuctions.com)  
Date : 18-Dec-2023 Place : Mumbai Sd/- Authorized Officer

**BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA**

**E-TENDER NOTICE**

Tender Document No.	7200069787
Name of Organization	Brihnmumbai Municipal Corporation
Subject	Work of repairs, fabrication and fixing of sliding doors with necessary fittings in the office of Executive Engineer (Monitoring and Registration) Cell.
Cost of Tender/Scrutiny Fees	Rs. 3,000/- + 18% (G.S.T)
Cost of E-Tender (Estimated Cost)	15,83,298.83 (Excl. of GST)
Bid Security Deposit/EMD	Rs. 18,700/-
Date of issue and sale of tender	21.12.2023 from 11:00 Hrs.
Last date & time for sale of tender	27.12.2023 upto 12:00 Hrs.
Submission of Packet A, B & Packet C (Online)	27.12.2023 upto 16:00 Hrs.
Pre-Bid Meeting	Not Applicable
Opening of Packet A	28.12.2023 after 15:00 Hrs.
Opening of Packet B	28.12.2023 after 15:05 Hrs.
Opening of Packet C	29.12.2023 after 13:00 Hrs.
Address for communication	Office of the :- Executtive Engineer Mechanical (South), BMC Municipal Workshop, 103, R. S. Nimkar Marg, Byculla (W), Mumbai-400008
Venue for opening of bid	Not Applicable
Contact Person :	
A) Name	Shri A. C. Mohite
B) Telephone (Office)	022-23083051/52/53/54
D) e-mail address	<a href="mailto:eeechsouth.me@mcgm.gov.in">eeechsouth.me@mcgm.gov.in</a>
Wbsitc Address :	<a href="https://portal.mcgm.gov.in">https://portal.mcgm.gov.in</a>

This tender document is not transferable.

The BMC reserves the rights to accept any of the application or reject any or all the application received for above subject without assigning any reason thereof.

PRO/2345/ADV/2023-24

Sd/- Executive Engineer Mechanical (South)

Avoid Self Medication

**PUBLIC NOTICE**

MEMBERS of the Public at large are hereby informed that **Mr. MILIND SHRIKRISHNA PURANDARE**, has agreed to grant Development rights to my Client in respect of the property referred in the Schedule hereunder written, upon the terms and conditions mutually agreed between them. This notice is issued for investigation of title of **Mr. Milind Shrikrishna Purandare** with respect to the property described in the Schedule hereunder written.

All persons having any claim, right, title and interest in respect of the above referred property by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charge, maintenance, inheritance, possession, lease, lien or otherwise of whatsoever nature are hereby requested to make the same known in writing to the undersigned having their office at 1 & 2, Ridhii Siddhi Apartments, Opp. Gurukul School, Behind Punjab National Bank, Tilak Road, Ghatkopar (EAST), Mumbai- 400077, within 14 days from the date hereof, failing which the claim of such person will be deemed to have been waived and / or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.


**SCHEDULE OF THE PROPERTY**

**ALL THAT PIECE** and parcel of land or ground admeasuring 517.70 square metres situated on plot bearing **C.T.S. No. 473**, lying and bearing at Plot No. **39**, Postal Colony Co-operative Housing Society Limited, Chembur, Mumbai- 400071 along with the structure standing thereon known as "LATASHREE" with ground + 2 floors consisting of five flats and bounded as under.

On or towards the East : BY 15 FEET WIDE INTERNAL LAYOUT ROAD.  
On or towards the West : By Plot No. 38 BEARING C.T.S. No.474  
On or towards the North : BY 30 FEET WIDE SEVICE ROAD PARALLEL TO EASTERN EXPRESS HIGHWAY.  
On or towards the South : By 60 FEET WIDE ROAD

Mumbai, dated 21st day of December 2023

Sd/-  
Bipin Joshi  
Advocate High Court

**Karur Vysya Bank**  
*Smart way to bank*

Asset Recovery Branch  
276/286 Kilachand Mansion  
Kalbadevi Main Road, Kalbadevi  
Mumbai, Maharashtra 400002.  
Phone No. 771001955  
Mail : headarbmbai@kvbmail.com

**SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES**  
E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.  
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, The Karur Vysya Bank Ltd, the constructive possession of which has been taken by the Authorised Officer of The Karur Vysya Bank Ltd., Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 19.01.2024, for recovery of **Rs 23,57,743.12 (Rupees Twenty Three Lakhs Fifty Seven Thousand Seven Hundred Forty Three and Paise Twelve Only)** as on 05.12.2023 with interest and expenses thereon from 06.12.2023 due to the Karur Vysya Bank Ltd, Secured Creditor from Borrower 1) **Mr. RAJSHEKHAR BHOOMAI AH GUDUR** - borrower, address at 710, 1st Floor, Shree Ganesh Society, Old Thane Road, Bhiwandi, Maharashtra 421305 and, 2) **Mrs ANVITHA RAJSHEKHAR GUDUR** - borrower address at 710, 1st Floor, Shree Ganesh Society, Old Thane Road, Bhiwandi, Maharashtra 421305.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**  
All that piece and parcel on Residential Flat situated on the 2nd Floor admeasuring area about 548 sq ft equivalent to 50.92 sq.mtr. Builtup contracted on survey no 48/4 part, Flat No 204, Manasa Residency, Padma Nagar, Kamalghar, Bhiwandi Dist Thane 421302 Maharashtra standing in the name of Mr Rajshekhar Bhoomai ah Gudur and Mrs Anvitha Rajshekhar Gudur.


Reserve Price	EMD (10 % of Reserve Price)	Bid Amount Incremental
Rs 24,00,000/-	Rs 2,40,000/-	Rs 50,000/-

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in our Bank's/ Secured Creditor's website i.e [www.kvb.com.in/Property Under Auction](http://www.kvb.com.in/Property Under Auction) also at the web portal <https://kvb.auctiontiger.net> of the service provider, Mr. Praveenkumar Thevar 9722778828, Mail id : [praveen.thevar@auctiontiger.net](mailto:praveen.thevar@auctiontiger.net)

**Statutory 15 days' Notice under Rule 9(1) of the SARFAESI Act, 2002**  
The borrower/s and guarantor/s are hereby notified to pay the dues as mentioned above along with up to date interest and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the Schedule property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Date : 19.12.2023  
Place : Mumbai

Sd/- Authorized Officer  
The Karur Vysya Bank Ltd

**INDIABULLS ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITED.**

CIN: U67110MH2006PLC305312  
Corporate Office: One International Centre, Tower-1, 4th Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai- 400013  
Email: [RUPESH.J1@dhani.com](mailto:RUPESH.J1@dhani.com) Tel.: (0124) (6681212) | Authorised Officer M no.: +91 7666142470

**[Appendix - IV-A] [See proviso to rule 8 (6) r/w 9(1)]**  
**PUBLIC NOTICE FOR E-AUCTION SALE OF IMMOVABLE PROPERTY**  
E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") read with proviso to Rule 8 (6) r/w 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/ charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of **Indiabulls Asset Reconstruction Company Limited (Indiabulls ARC)**. Further, the Indiabulls Assets Reconstruction Company Limited (Indiabulls ARC) (acting in its capacity as Trustee of Indiabulls ARC –XIV Trust) has acquired entire outstanding debts of the below accounts vide Assignment Agreement dated 30.03.2020 from IndusInd Bank Ltd (Assignor Bank) along with underlying security from assignor bank. Accordingly, Indiabulls ARC has stepped into the shoes of assignor bank and empowered to recover the dues and enforce the security. The Authorized Officer of Indiabulls ARC took handover of the physical possession of the below mentioned secured property from the assignor. The Authorized Officer of Indiabulls ARC hereby intends to sell the below mentioned secured properties for recovery of dues and hence the tenders/bids are invited in sealed cover for the purchase of the secured properties. The properties shall be sold in exercise of rights and powers under the provisions of sections 13 (2) and (4) of SARFAESI Act, on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" and "Without recourse Basis" for recovery of amount shown below in respective column due to Indiabulls ARC as Secured Creditor from respective Borrower and Co-Borrower(s) shown below. Details of the Borrower(s)/Guarantors/Mortgagors, Securities, Owner, Outstanding Dues, Date of Demand Notice sent under Section 13(2), Possession Date, Reserve Price, Bid Increment Amount, Earnest Money Deposit (EMD), Date & Time of Inspection is given as under:

Sr. No.	Name of Borrower(s)/ Guarantors/ Mortgagors	Details of the Secured Asset	Owner of the property	Outstanding Dues as on 13.12.2023 (IN INR)	Demand Notice Date	Possession Date	Reserve Price In INR	Bid Increment Amount (IN INR)	EMD (IN INR)	Date & Time of Inspection
1.	Dr. Kailash Bothare (Borrower), Mr. Krishnakumar K. Bothare (Co-Borrower & Mortgagor)	All that piece and parcel of immovable property being Office No.2 admeasuring about 2920 Sq.Ft Carpet area on 1st Floor building known as "Kavya Hill View Co-Op Housing Society Ltd., Ghodbunder Road, Survey No. 43/3, Village Boriwade, Registration District and Sub-District Thane	Dr. Kailash Bothare	Rs. 5,15,47,171.32 (Rupees Five Crores Fifteen Lakhs Forty Seven Thousand and One Hundred and Seventy One and Paise Thirty Two Only)	31.07.2020	26.10.2023	Rs. 5,48,00,000 (Rupees Five Crores Forty Eight Lakhs Only)	Rs. 50,000 (Rupees Fifty Thousand Only)	Rs. 54,80,000 (Rupees Fifty Four Lakhs Eighty Thousand Only)	10.01.2024 2:00 PM to 5:00 PM (As per prior Appointment)

Account No.: 201004062357, Name of the Beneficiary: **INDIABULLS ARC- XIV TRUST**, Bank Name: IndusInd Bank, Branch: Opera House Branch, IndusInd House, 425, Dadasaheb Bhadkamkar Marg, Mumbai-400 004 , IFSC Code:INDB0000001

Date of E-Auction & Time:- 22.01.2024 2:00 P.M to 5:00 P.M Last date and time for submission of bid letter of participation/KYC Document/Proof of EMD:- 19.01.2024 till 6:00 P.M(evening)

The auction will be conducted online through Indiabulls ARC's approved the auctioneer portal M/s E-Procurement Technologies Limited and for detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided on auctioneer's website - <https://sarfaesi.auctiontiger.net>.


**STATUTORY NOTICE FOR SALE UNDER Rule 8(6) r/w 9(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002**

This notice is also a mandatory notice of not less than 30 (Thirty) days to the Borrower(s) of the above loan account under Rule 8(6) r/w 9(1), of Security Interest (Enforcement) Rule, 2002 and provisions of Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, informing them about holding of auction/sale through e-auction on the above referred date and time.

Date: 20.12.2023  
Place: Thane, Maharashtra

Sd/- Authorized Officer,  
Indiabulls Assets Reconstruction Company Limited. (acting in its capacity as a Trustee of Indiabulls ARC –XIV Trust)

**MUMBAI BUILDING REPAIR AND RECONSTRUCTION BOARD**  
(A MHADA UNIT)



**TENDER NOTICE**


The Executive Engineer A division, Mumbai Building Repairs and Reconstruction Board Invite sealed tenders in B-1 (percentage rates) from the eligible contractors who are registered with M.B.R. & R. Board, MHADA / CIDCO / PWD / CPWD / MJP / MIDC / BPT / MES / Indian Railway or any Govt. / Semi Govt. organisation of appropriate Classes as Show in column No. 9 for repair works of cessed building as under.

Name of work	Amount put to tender Rs.	Earnest money Rs.	Security Deposit Rs.	Class of contractor	Cost of Blank Tender Rs.	Time limit	Date of issue of blank tender	Last Date & time of receipt of sealed tender submission	Date & time of Tender Opening	Office of Receipt
1	2	3	4	5	6	7	8	9	10	11
1 Building No. 10-12, Sabu Siddique Road, Mumbai. (Board Fund Work)	9,80,913/-	9809/-	20000/-	7th & above	590/-	12 Months	22.12.2023 to 02.01.2024 Upto 1.00 PM	05.01.2024 upto 1.00 P.M.	05.01.2024 @ 4 P.M. if possible	Executive M.B.R.&R. Board, Transit Camp, Cuffe Mumbai-05.
2 Building No. 235, P. D. Mello Road, Mumbai. (Board Fund Work)	7,93,844/-	7939/-	16000/-	7th & above	590/-	12 Months				
3 Building No. 121-123, Mody Street, Mumbai. (Board Fund Work)	4,68,799/-	4688/-	10000/-	8th & above	590/-	12 Months				

- The tenderer shall refer detailed Tender Notice regarding solvency and performance security deposit & other documents to be submitted.
- In case if the tender rates are quoted below the estimated Tender cost, then the L1 (1st lowest) bidder should submit Additional Performance Security Deposit within 8 days after date of opening of tender. If the lowest bidder fails to submit the Additional Performance Security Deposit then his offer will be accepted. For more information please refer Detail Tender notice.
- Blank tender form shall be issued only on production of original or photostat copies (duly attested) of valid registration and certificate of previous experience of similar nature of work done
- The Contractors who are not registered in M.H.A.D.A. should produce certified copy of affidavit duly notarised that they are not black listed in Govt. or Semi. Govt. Organization at the time of submission of tender forms.
- Original Affidavit regarding completeness, correctness and truthfulness of documents and affidavit for non blacklisted (if applicable) submitted on Rs. 100/- stamp paper before Executive Magistrate / Notary. The Same must be within the time of Notice Period. All bidders please note that while submitting affidavit, bidder has to mention his name, company name, name of work (Repair Building Name) and call number of tender on Affidavit. It is compulsory.**
- Earnest money, deposit shall be paid in the form of pay order / short term deposit receipt for the period of one year issued by the nationalized / schedule bank and endorsed in the name of Chief Account Officer, M.B.R. & R. Board, Mumbai.
- The Blank Tender will be issued by the Executive Engineer A Div. M.B.R.&R. Board, Transit Camp, Cuffe Parade, Mumbai-05, as per column No.S and will be received in the same office as per column No.9 Sealed tender will be opened as per column No. 10 if possible at 4.00 p.m. in the office of Executive Engineer A Div. M.B.R. & R. Board.
- Bids from joint ventures are not acceptable.
- The registration of the contractor should be valid upto 3 months from the last date of receipt of tender.
- Right to reject any one or all of the tenders are reserved by the competent Authority.
- If the repair work is allotted through NOC as per demand of tenants/occupants then even after the issue of acceptance letter / work order in favour of the contractor, the contractor will not be entitled to claim, any compensation from Maharashtra Housing & Area Development Authority for loss suffered, if any on account of the said work.
- Tender called is based on SSR rate year 2020-21 without GST. GST will be paid on accepted contract value.
- Registration Certificate under GST is Compulsory.

MHADA - Leading Housing Authority in the Nation  
CPROA/891

Sd/- Executive Engineer  
A Div M B R & R Board, Mumbai

**State Bank of India**

**POSSESSION NOTICE**

**SARB Thane (11697) Branch :** 1st floor Kerom Plot no A-112 Circle, Road No 22, Wagle Industrial Estate, Thane (W) 400604, **email id :** [sbi.11697@sbi.co.in](mailto:sbi.11697@sbi.co.in)

Notice is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a demand notice was issued on the dates mentioned against each account and stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.


The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described herein below in exercise of power conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Act on the dates mentioned against each account.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the STATE BANK OF INDIA for an amount and interest thereon.

Name of Account/ Borrower/ Guarantor & address	Description of the property mortgaged/ charged	Date of Possession	1) Date of Demand Notice 2) Amount Outstanding as per Demand Notice
<b>1. Mr. Parashram Tukaram Pawar</b> <b>2. Mrs. Savita Tukaram Pawar</b> Add: Flat No. 501, 5th Floor, Adarsh Co-op Housing Soc. Ltd., Near Municipal Commissioner's Bungalow, Thangewadi, Syndicate, situated on Plot No-3089(p), 3090A (p), 3030B (p) at Village Chikanghar, Kalyan (West) 421301 Within jurisdiction of Kalyan Dombivali Municipal Corporation, District Thane (In the name of Mr. Parashram Tukaram Pawar and Mrs. Savita Tukaram Pawar vide Registered Agreement for Sale bearing No.12934/201 dated 12.07.2021 having area adm. 806 sq. feet built-up area)	Flat No.501, 5th Floor, Adarsh Co-op Housing Soc. Ltd., Near Municipal Commissioner's Bungalow, Thangewadi, Syndicate, situated on Plot No-3089(p), 3090A (p), 3030B (p) at Village Chikanghar, Kalyan (West) 421301 Within jurisdiction of Kalyan Dombivali Municipal Corporation, District Thane (In the name of Mr. Parashram Tukaram Pawar and Mrs. Savita Tukaram Pawar vide Registered Agreement for Sale bearing No.12934/201 dated 12.07.2021 having area adm. 806 sq. feet built-up area)	18.12.2023	<b>1) Demand Notice date</b> 20.09.2023 <b>2) Rs.61,41,177/-</b> (Rupees Sixty One Lakhs Forty One Thousand One Hundred Seventy Seven Only) as on 20.09.2023 with further interest, Cost, Charges, etc as stated above in terms of this notice u/s 13(2) of the Act

Date : 18.12.2023  
Place : Thane, Mumbai

Chandrakumar D. Kamble, Authorised Officer  
State Bank of India, SARB Thane Branch

**ICICI Home Finance**

Corporate Office: ICICI Home Finance Company Limited ICICI HFC Tower, Andheri - Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400059, India  
Branch Office: 1st floor, Office no. PO2/147, Harmony Plaza, Opp. SBI, Boisar, Dist- Palghar- 401501  
[See proviso to rule 8(6)]

**Notice for sale of immovable assets**  
E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.  
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the **Physical Possession** of which has been taken by the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is", as per the brief particulars given hereunder;

Sr. No.	Name of Borrower (s)/ Co Borrowers/ Guarantors/ Legal Heirs. Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Reserve Price Earnest Money Deposit	Date and Time of Property Inspection	Date & Time of Auction
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
1.	Rajesh Ramchandra Kante (Borrower) Kante Dinesh Ramchandra (Co-Borrower) Loan Account No. LHBOV00001456593 & LHBOV00001456595	Flat No. 403, 4th Floor, A Wing, Building Type 3B, Raul Nagar, Survey No. 178/ 3, 19/3/1, 19/3/2, 19/3/3, 19/3/4, Tarapur Road, Village Kurgaon, Boisar (West) Maharashtra- 401501	Rs. 33,06,318/- December 15, 2023	Rs. 25, 42,320/- Rs. 2,54,240/-	January 25, 2024 11:00 AM to 03:00 PM	January 25, 2024 02:00 PM to 03:00 PM

The online auction will be conducted on website (URL Link- <https://BesAuctionDeal.com>) of our auction agency **GlobeTech**. The Mortgages/ notice are given a last chance to pay the total dues with further interest till **January 24, 2024 before 05:00 PM** else these secured assets will be sold as per above schedule.

The Prospective Bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) RTGS/ Demand Draft (DD) (Refer Column F) at **ICICI Home Finance Company Limited, 1st floor, Office no. PO2/147, Harmony Plaza, Opp. SBI, Boisar, Dist- Palghar- 401501** on or before **January 24, 2024 before 04:00 PM**. The Prospective Bidder(s) must also submit signed copy of Registration Form & Bid Terms and Conditions form at **ICICI Home Finance Company Limited, 1st floor, Office no. PO2/147, Harmony Plaza, Opp. SBI, Boisar, Dist- Palghar- 401501** on or before **January 24, 2024 before 05:00 PM**. Earnest Money Deposit Demand Draft (DD) should be from a Nationalized/Scheduled Bank in favor of "ICICI Home Finance Company Ltd. – Auction" payable at **Boisar**.

For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the auction or submission of tenders, kindly contact **ICICI Home Finance Company Limited on 9920807300** or our **Sales & Marketing Partner NexXen Solutions Private Limited**.

The Authorized Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons.

For detailed terms and conditions of the sale, please visit <https://www.icicifhc.com/>

Date : December 21, 2023  
Place : Boisar

Authorized Officer  
ICICI Home Finance Company Limited

**Public Notice For E-Auction Cum Sale (Appendix - IV A) (Rule 8(6))**  
Sale of Immovable property mortgaged to IFIL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IFIL-HFL) Corporate Office at Plot No.38, Udyog Vihar, Phase-V, Gurgaon-122015 (Haryana) and Branch Office at : "B62638-306-310, 3rd Floor, Parikh Commercial Centre, Premji Park, Boringi Agasthi Road, Above OTW Hotel, Virar (West) - 401303 "under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter "Act"). Whereas the Authorized Officer ("AO") of IFIL-HFL had taken the possession of the following properties/ pursuant to the notice issued U/S 13(2) of the Act in the following loan accounts/prospect nos. with a right to sell the same on "AS IS WHERE IS" BASIS, AS IS WHAT IS BASIS AND WITHOUT RECOURSE BASIS" for realization of IFIL-HFL's dues, The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website: [www.ifilhome.com](http://www.ifilhome.com)

Borrower(s) / Co-Borrower(s) / Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of the Immovable property/ Secured Asset	Date of Symbolic Possession	Reserve Price
1. Mr. Daulat Ramchandra Bandal	09-Nov-2022	All that part and parcel of the property Flat No. 1702, B-Wing, admeasuring 307 Sq. Ft. (Carpet Area) 475 Sq. Ft. (Super Built Up Area), Mauli Omkar I, Village Malad, Vaishat Pada, Malad E, Mumbai, Maharashtra, India-400097.	19-Jan-2023	Rs. 44,90,000/- (Rupees Forty Four Lakh Only)
2. Daulat Ramchandra Bandal HUF	Rs. 66,79,747/- (Rupees Sixty Six Lakh Seventy Nine Thousand Seven Hundred Forty Seven Only)		Total Outstanding as On Date 04-Dec-2023	Earnest Money Deposit (EMD)
3. Mrs. Vandana Daulat Bandal (Prospect No 779628 & 941198)	Bid Increase Amount Rs. 40,000/- (Rupees Forty Thousand Only)		Rs. 70,25,212/- (Rupees Seventy Lakh Twenty Five Thousand Two Hundred Twelve Only)	Rs. 4,40,000/- (Rupees Four Lakh Forty Thousand Only)
Date of Inspection of property 03-Jan-2024 1100 hrs -1400 hrs		EMD Last Date 05-Jan-2024 till 5 pm.	Date/ Time of E-Auction 08-Jan-2024 1100 hrs -1300 hrs.	

**Mode Of Payment :** EMD payments are to be made vide online mode only. To make payments you have to visit <https://www.ifilhome.com> and pay through link available for the property/ Secured Asset only.  
Note: Payment link for each property/ Secured Asset is different. Ensure you are using link of the property/ Secured Asset you intend to buy vide public auction. For balance payment, upon successful bid, has to pay through RTGS/NEFT. The accounts details are as follows: a) Name of the Account:- IFIL Home Finance Ltd., b) Name of the Bank:- Standard Chartered Bank, c) Account No:-9902879xxxxx followed by Prospect Number, d) IFSC Code:-SACL0036001, e) Bank Address:- Standard Chartered Bank, 90 M.G. Road, Fort, Mumbai-400001.  
Encumbrances:  
1. There are Society Dues 1.30 lakhs Plus Interest & Heavy Deposit of 12 lakhs.  
Note: Bidder shall do all necessary due diligence before participating.

**TERMS AND CONDITIONS:-**


- For participating in e-auction, intending bidders required to register their details with the Service Provider <https://www.ifilhome.com/>, well in advance and has to create the login account, login ID and password. Intending bidders have to submit / send their "Tender FORM" along with the payment details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.
- The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.
- The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment shall be in the prescribed mode of payment.
- The purchaser has to bear the cost, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land and all other incidental costs, charges including all taxes and rates outgoings relating to the property.
- Bidders are advised to go through the website <https://www.ifilhome.com> and <https://www.ifil.com/home-loans/properties-for-auction> for detailed terms and conditions of auction sale & auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings.
- For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E mail ID:- [auction.hilgifi@gmail.com](mailto:auction.hilgifi@gmail.com), Support Helpline Numbers: @1800 2672 499
- For any query related to Property details, Inspection of Property and Online bid etc. call IFIL HFL toll free no. 1800 2672 499 from 09:30 hrs to 18:00 hrs between Monday to Friday or write to email:- [auction.hilgifi@gmail.com](mailto:auction.hilgifi@gmail.com)
- Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physical possession within 7 days, otherwise IFIL-HFL will not be responsible for any loss of property under the circumstances.
- Further the notice is hereby given to the Borrowers, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law.
- In case of default in payment at any stage by the successful bidder / auction purchaser within the above stipulated time, the sale will be cancelled and the amount already paid will be forfeited (including EMD) and the property will be again put to sale.
- AO reserves the rights to postpone/cancel or vary the terms and condition of tender/auction without assigning any reason thereof. In case of any dispute in tender/auction, the decision of AO of IFIL-HFL will be final.

**15 DAYS SALE NOTICE UNDER THE RULE 8 SUB RULE (1) OF SARFAESI ACT, 2002**

The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of Tender/Auction, failing which the property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost.

Place:- Mumbai, Date: 21-Dec-2023

Sd/- Authorised Officer, IFIL Home Finance Limited.

**MUTHOOT HOUSING FINANCE COMPANY LIMITED**

Registered Office: TC NO.14/2074-7, Muthoot Centre, Punnen Road, Thiruvananthapuram - 695 034, CIN NO. - U65922TN10PLC025624 Corporate Office: 12/A/01, 13th Floor, Parinee Crescendo, Plot No. C38 & C39, Bandra Kurla Complex G block (East), Mumbai-400051 TEL. NO: 022-62728517, Authorised Officer  
Email ID: [authorised.officer@muthoot.com](mailto:authorised.officer@muthoot.com),  
Contact Person :- Rama Chandra Sur - 8655270047.

**PUBLIC NOTICE – AUCTION CUM SALE OF PROPERTY**  
Sale Of Immovable Assets Under Securitization And Reconstruction Of Financial Assets & Enforcement Of Security Interest Act, 2002  
In exercise of powers contained in the Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002, the Authorized Officer of the Muthoot Housing Finance Company Ltd., (hereinafter referred to as the "Company") has taken the possession of under mentioned properties (hereinafter referred to as "Secured Asset") and held as security in respect of HOUSING Loan facilities granted to below mentioned customers (hereinafter referred to as "Borrowers") and further it has been decided to sell the Secured Asset on "as is where is", "as is what is", "whatever there is" and "no recourse" basis/conditions by inviting sealed tenders from public in respect of the secured debt amounting to amount in below with further interest and expenses thereon till final payment of the overdue from Borrowers.

Sr. No.	Name of Borrower/s & LAN	Possession Type & Date	Total O/s Amount (Rs.) Future Interest Applicable	Reserve Price	EMD
1.	LAN No.: 10102069589 1. Nilesh Bhaga Satpe, 2. Bhaga Chindlu Satpe	Symbolic Possession 13-January-2020	Rs.1033672.29/- as on 20-December-2023	Rs. 20,00,000/-	Rs. 2,00,000/-

**Description of Secured Asset(s) /Immovable Property (ies)** - HOUSE NO 124, WARD NO 1A, GROUND FLOOR AND UPPER FLOOR, TAKULA MURBAD, SHIRVALI VILLAGE, MAHARASHTRA, THANE, 421401, INDIA

**Description of Secured Asset(s) /Immovable Property (ies)** - ALL THAT PART AND PARCEL OF THE FLAT PREMISES NO.04 ADMEASURING ABOUT 403.11 SQ FT CARPET, GROUND FLOOR, BLDG NO.1, C WING ALSO KNOWN AS JAY, PROJECT 1, KARIM GARDENS, TO BE CONSTRUCTED ON THE LAND BEARING SURVEY NO.139/2, 151/1A AND 140/7C LYING BEING SITUATED AT VILLAGE CHIKHLOLI, TALUKA AMBERNATH, DIST THANE- 421 503.

**Inspection Date & Time:** 04-January-2024 & 05-January-2024 at 10.00 AM to 05.00 PM  
**Auction Date:** 24-January-2024 10.00 AM to 03.00 PM & Last date for Submission of Bid: 23-January-2024  
**Place**